

6th August, 2022

Ref. No. 33/2022-2023

To,	To,
The Manager - Corporate Compliance	The Manager - Corporate Compliance
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
25th Floor, P.J. Towers, Dalal Street,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai-400 001	Bandra (East), Mumbai- 400 051

Respected Sir/Madam,

Scrip Code: BSE - 500279, NSE - MIRCELECTR

Sub: Newspaper Publications of extract of Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022.

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the extract of the Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022 has been published by the Company in Financial Express and Navshakti newspapers on Saturday, 6th August, 2022. Copies of the same are enclosed.

You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking You.

for MIRC Electronics Limited

Prasad Oak Head - Legal, Corporate Affairs & Company Secretary

Encl: - As above



FINANCIAL EXPRESS

Regd. Office: Village Asron, Distt. Shahid Bhagat Singh Nagar (Nawanshahr) - 144 533, Punjab. CIN: L50101PB1983PLC005516. Website: www.smlisuzu.com, Email id: investors@smlisuzu.com, T: 91 1881 270255, F: 91 1881 270223

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

Lateration		Year Ended			
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
	Unaudited	Audited (Refer note 2)	Unaudited	Audited	
Total income	500.66	343.25	100.32	930.13	
Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	2,34	(11.41)	(33.44)	(100.27)	
Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	2.34	(11.41)	(33.44)	(100.27)	
Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	2.34	(11.42)	(33.44)	(99.76)	
Total comprehensive income / (loss) for the period [comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.11	(7.44)	(33.04)	(94.08)	
Equity Share Capital	14.48	14.48	14.48	14.48	
Other equity (excluding revaluation reserves)		. 8	Ē	147.01	
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (Rs.): 2. Diluted (Rs.):	1.62 1.62	(7.90) (7.90)	(23.11) (23.11)	(68.94) (68.94)	

- 1. The above is an extract of the detailed format of Annual/Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual/Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com, www.nseindia.com) and on Company's website (www.smlisuzu.com).
- The figures for the quarter ended 31 March 2022 and the corresponding quarter ended in the previous year, as reported in these financial results, are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third guarter of the relevant financial year. Also, the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.



For and on behalf of the Board of Directors

SML

Place: New Delh Date: 5 August 2022

(Junya Yamanishi) Managing Director & CEO DIN: 09174162



DEEPAK FERTILISERS AND PETROCHEMICALS CORPORATION LIMITED

CIN: L24121MH1979PLC021360

Registered & Corporate Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune- 411 036 | Tel No.: +91 20 6645 8000,

Website: www.dfpcl.com | Email id: investorgrievance@dfpcl.com

INFORMATION REGARDING THE 42nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS, BOOK CLOSURE AND DIVIDEND

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Friday, 2nd September, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), Ministry of Corporate Affairs (MCA) Circular dated 5th May, 2022 read with circulars dated 13th January 2021, 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as 'MCA circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) circular dated 13th May, 2022 read with circulars dated 15th January, 2021 and 12th May, 2020 (collectively referred to as 'SEBI circulars'), to transact the business as set out in the Notice convening 42nd AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, Notice of the 42nd AGM and Annual Report for Financial Year 2021-22 will be sent only through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants.

The Notice of 42nd AGM and Annual Report for Financial Year 2021-22 will also be made available on the Company's website at www.dfpcl.com, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited (hereinafter referred to as 'KFin') at https://evoting.kfintech.com

Manner of registering / updating email address:

- a) Members who are holding shares in physical mode but have not registered / updated their email address with the Company are requested to register / update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or by sending an email to einward.ris@kfintech.com or investorgrievance@dfpcl.com
- b) Members who are holding shares in dematerialised mode but have not registered / updated their email address with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Manner of registering mandate for receiving dividend:

Members are requested to register / update their Bank Account details, as under:

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 42nd AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of 42nd AGM. Members who attend and participate in the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 27th August, 2022 upto Friday, 2nd September, 2022 (both days inclusive) for the purpose of 42nd AGM of the Company and payment of dividend for the financial year ended 31st March, 2022, if declared by the members at their 42nd AGM. The Dividend once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, Dividend warrants / demand drafts will be despatched to the registered addresses.

Place: Pune

Date: 5th August, 2022

financialexp.epa

For Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited

Ritesh Chaudhry Company Secretary

ONIDA MIRC ELECTRONICS LIMITED Regd, Office: Onida House, G-1, MIDC. Mahakali Caves Road.

ENDED 30TH JUNE, 2022

Andheri (East), Mumbai - 400093. CIN No.: L32300MH1981PLC023637. Website: www.onida.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

Rs.in lakhs

1 225-75-75-70-74-75-75-75-75	ed	ended		
	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
Total income from operations	34,575	24,672	17,481	1,19,750
Net Profit / (Loss) for the period before Tax	43	(441)	(681)	(295)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	43	(2,153)	(681)	(2,007)
Net Profit / (Loss) for the period after Tax	43	(2,153)	(681)	(2,007)
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	38	(2,150)	(688)	(2,026)
Paid Up Equity Share Capital (face value of Re.1/- each)	2,311	2,311	2,311	2,311
Reserves (excluding Revaluation Reserves)				18,014
Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic Diluted	0.02 0.02	(0.93) (0.93)	(0.29) (0.29)	(0.87) (0.87)

The above is an extract of the detailed format of Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.onida.com. The above results as reviewed by the Audit Committee, have been taken on record at the meeting of the Board of Directors held on 5th August, 2022

For MIRC ELECTRONICS LIMITED

G.L. Mirchandani Place : Mumbai Chairman & Managing Director Date: 5th August, 2022

QUINT DIGITAL MEDIA LIMITED

(FORMERLY KNOWN AS GAURAV MERCANTILES LIMITED) CIN: L74110DL1985PLC373314

Regd Office: 403 Prabhat Kiran, 17, Rajendra Place, Delhi- 110008 | Tel: 011- 45142374 Corporate Office.: Carnousties's Building, Plot No. 1, 9th Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301 | Tel. No.: 0120 4751818 Website: www.quintdigitalmedia.com | Email: cs@thequint.com

EXTRACTS OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (₹ in '000

	STAI	NDALONE		
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2022	Corresponding 3 months ended June 30, 2021
1	Total Income from Operations	103,660.12	103,059.96	63,939.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10,700.85	18,623.88	6,606.56
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	10,700.85	18,623.88	6,606.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,993.64	13,971.34	4,902.56
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,966.63	13,114.85	4,276.33
6	Equity Share Capital	219,668.08	219,668.08	219,508.08
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			141,502
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) 1) Basic : 2) Diluted :	0.36 0.36	0.60 0.59	0.19 0.19
	CONS	OLIDATED		
C.		Quarter	Year ended	Corresponding

	CONS	SULIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022		Corresponding 3 months ended June 30, 2021		
1	Total Income from Operations	166,476.19	177,019.21	92,271.34		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(60,810.29)	(34,831.58)	(91,773.70		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(60,810.29)	(41,303,82)	(91,773.70		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(63,517.50)	(46,160.69)	(93,477.71		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(63,296.79)	(42,398.37)	(94,345.29)		
6	Equity Share Capital	219,668.08	219,668.08	219,508.08		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			431,035		
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) 1) Basic :	(2.88)	(1.93)	(4.30) (4.18)		

Note: a) The above is an extract of Consolidated and Standalone unaudited financial results for the guarter ended June 30, 2022, filed with the BSE Limited unde Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

 Full format of the quarterly financial results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.quintdigitalmedia.com). The above results are duly reviewed by the Audit Committee and have been

approved by the Board of Directors in its meeting held on August 5, 2022. d) Consolidated and Standalone unaudited financial results for the guarter ended June 30, 2022, has been prepared according to the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, ("Ind AS"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

For and on behalf of Board of Directors of Quint Digital Media Limited

Parshotam Dass Agarwal Date: 05/08/2022 Chairperson Din: 00063017 Place : Delhi

LENDINGKA₹T

Think Cash, Think Lendingkart Group!

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

LENDINGKART FINANCE LIMITED CIN: U65910MH1996PLC258722

Registered Office: A-303/304, Citi Point, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400 059, India Corporate Office: B Block, 6th Floor, 'The First', Behind Keshavbaug Party Plot, Vastrapur, Ahmedabad-380 015, Gujarat, India. Phone: +91-79-6814 4500 | Email: lendingkartfinance@lendingkart.com | website: https://lendingkartfinance.com

		Amount: ₹ in Laki	hs except EPS
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2022
1.	Total Income from Operations	17,736.22	62,601.59
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	3,271.77	(18,397.71)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	3,271.77	(18,397.71)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	2,448.66	(14,143.97)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,443.88	(14,119.53)
6.	Paid up Equity Share Capital	4,418.79	4,418.79
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	58,066.93	55,623.05
8	Securities Premium Account	67,246.84	67,246.84
9	Networth	62,485.72	60,041.84
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,65,527.03	1,79,670.28
11.	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL
12.	Debt Equity Ratio	2.65	2.99
13.	Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (NotAnnualised) - 1. Basic: 2. Diluted:	5.54	(32,01)
14,	Capital Redemption Reserve	NIL	NIL
15.	Debenture Redemption Reserve	NIL	NIL
16.	Debt Service Coverage Ratio	NA.	NA.
17,	Interest Service Coverage Ratio	NA	NA.

#- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable

 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR. Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (https://www.bseindia.com) and on the Company's website (https://lendingkartfinance.com). b) For the other line items referred in regulation \$2 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange

(BSE Ltd) and can be accessed on the URL (https://www.bseindia.com). Accounting principles and policies followed are in line with March 2022 and there is no change in such principles and policies during quarter ended on June 30, 2022.

d) The Company does not have corresponding quarterly financial results for the quarter ended June 2021 hence the same is not disclosed in line with the relaxation provided in SEBI Circular dated October 5, 2021.

On behalf of the Board of Directors of Lendingkart Finance Limited

Harshvardhan Lunia Chairman & Managing Director DIN No. 01189114



Extract of unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022

			Year Ended		
S. No.	Particulars	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income	59,197.08	46,156.52	18,191.60	1,68,013.44
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,783.69	(800.73)	(3,851.34)	1,039.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,045.21	(261.28)	(2,871.42)	1,164.07
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,045.21	(261.28)	(2,871.42)	1,164.07
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,029.96	(330.07)	(2,879.11)	977.16
6	Paid up equity share capital (face value of ₹10 per share each)	1,976.62	1,974.95	1,971.11	1,974.9
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				82,986.85
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized) (a) Basic (₹) (b) Diluted (₹)	10.35 10.35	(1.33) (1.33)	(14.57) (14.57)	5.90 5.88

Place : Bengaluru

Date: 04-08-2022

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results is available on the Stock Exchanges websites - www.nseindia.com/www.bseindia.com and on the Company's Website - www.vmartretail.com.

The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind -AS') as notified under the the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013.

The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 5th August, 2022

Regd. Off. - 610-611, Guru Ram Dass Nagar, Main Market, Opp. SBI Bank, Laxmi Nagar, New Delhi - 110092. Corporate Off. - Plot No. 862, Udyog Vihar, Industrial Area, Phase - V, Gurugram - 122016

Tel.:0124-4640030; Fax::0124-4640046; Email: info@vmart.co.in; Website: www.vmartretail.com; CIN - L51909DL2002PLC163727

For and on behalf of the Board of Directors of V-Mart Retail Ltd.

Place: Gurugram Date: 5th August, 2022

Lalit M Agarwal Managing Director DIN: 00900900 V-MART RETAIL LIMITED

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Airport Road, Bengaluru - 560 008. INDIA. T: +91 80 25205566, F: +91 80 25203366, www.royalorchidhotels.com

CIN: L55101KA1986PLC007392

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2022 (Rs. in lakhs except per share data)

===		Standalone Quarter Ended			Consolidated Quarter Ende			ed	
SI	Particulars	Quarter Ended Year			Year Ended	Quarter Ended			Year Ended
No		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operation (including other Income)	3,943.72	2,656.86	1,108.18	8,825.17	6,344.02	4,694.82	1,768.64	15,593.13
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or extraordinary items	922.19	397.33	(450.27)	613.05	1,567.21	578.56	(1,101.24)	481.85
3	Net Profit for the period before tax	922.19	397.33	(781.93)	111.39	1,567.21	3,253.90	(1,101.24)	2,987.19
4	Net Profit for the period after tax	687.99	278.16	(797.89)	(72.64)	1,153.24	3,167.09	(1,117,14)	2,678.46
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period, (after tax) and other comprehensive income (after tax)	687.99	265.77	(797.89)	(85.03)	1,190.40	3,176.34	(1,117.14)	2,687.71
6	Paid-up equity share capital (face value of ₹ 10 per share)	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52
7	Other equity	-	-	107	15,980.58	-	-		11,960.11
8	Earnings per share								1.000 \$000,810,000
***	(of ₹ 10/- Each) (not annualised for quarters)								
	Basic:	2.51	1.01	(2.91)	(0.26)	4.03	11.59	(3.11)	10.71
	Diluted:	2.51	1.01	(2.91)	(0.26)	4.03	11.59	(3.11)	10.71

Note:

Place: Bengaluru

Date: 05* August 2022

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financials Results are available on the Stock Exchange Websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website at www.royalorchidhotels.com
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meetings held on August 05, 2022. The results have been reviewed by the
- Statutory Auditors of the Company. 3. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevan rules

For and on behalf of the Board of Directors C.K. Baljee

Managing Director. DIN: 00081844







issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

30.06.2022|31.03.2022|30.06.2021 Reviewed Audited Reviewed Total Income from Operations | Total Income from Operations | 6.39 | 22.12 |
| Net Profit / (Loss) for the period before tax | 2.76 | 2.27 |
| Net Profit / (Loss) for the period after tax | 2.07 | 2.04 | 3.87 Net Profit / (Loss) for the period after tax 0.88 Total Comprehensive Income for the period 0.94 4.64 2.81
 quity Share Capital
 500
 500
 500

 eserves (excluding Revaluation Reserve)
 (107.07)
 (108.01)
 (109.84)
 Equity Share Capital Net Worth Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations 1. Basic: 0.04 0.04 0.02

2. Diluted:

0.04
0.04
0.02

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and Company's website at www.libord.com. For Libord Securities Limited

Place : Mumbai Date : August 5, 2022

Nawal Agrawal

इंडियन ओव्हरसीज बँक, गोरेगाव शाखा

प्लॉट क्र. ७, भानूमती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, बांग्र नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४०० ०१०४. दू. २८७७ ९१५५/२८७७ ८२१७, ई-मेल: iob2070@iob.in कब्जा सूचना

(स्थावर मिळकती करिता) (नियम ८ (१))

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेर्ट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०/०४/२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. कांचन सुनिल विश्वकर्मा आणि श्री. सुनिल एम. विश्वकर्मा, येथे - फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, मोजमापित क्षेत्रफळ ४७.३० चौ.मी., गोकुळ पार्क बिल्डिंग, वसई पूर्व आणि गाव-सातीवली, वसई (पूर्व), तालुका-वसई, जिल्हा-पालघर येथे स्थित सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. बी/२ धारक (यानंतर ''कर्जदार'' असा संदर्भित) यांना सदर सूचनेतील नमूद केलेल्या रक्कम परतफेड करण्यास रू. २६,६४,०६४/- (रुपये सन्वीस लाख चौसष्ठ हजार आणि चौसष्ठ मात्र) २०.०४.२०२१ रोजी प्रमाणे सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

१. स्चनेत सांगितलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०२ ऑगस्ट, २०२२ रोजी घेतला.

२. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रक्कम रू. २६.६४.०६४/- (रुपये सन्वीस लाख चौसष्ठ हजार आणि चौसष्ठ मात्र) २०.०४.२०२१ रोजी प्रमाणे त्यासह मागणी सचनेत वर्णन केलेल्या उपरोक्त तारखेपासून प्रदानापर्यंत मान्य केलेल्या संविदात्मक दर[ं]व आधारे त्यावरील व्याज, आकार इ.सह मागणी सूचना जारी केल्यानंतर कोणतीही परतफेड केली असल्यास ती वजा करून येणाऱ्या रकमेसाठी भाराअधीन राहील. दोन्ही गृह कर्जाची एकूण देय थकबाकी आहे. रु. २७,१६,१४१/- (रुपये सत्तावीस लाख सोळा हजार एकशे एकेचाळीस मात्र) व त्यावरील प्रदानाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दर व आधारे पुढील व्याज. आकार इ.

३. तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतींचे वर्णन

गाव-सातीवली, वसई (पूर्व), तालुका-वसई, जिल्हा-पालघर येथे स्थित सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. बी/२ धारक जिमनीवर, फ्लॅट क्र. २०१, फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, मोजमापित क्षेत्रफळ ४७.३० चौ.मी., गोकुळ पार्क बिल्डिंग, वसई पूर्व.

सीमाबद्ध: उत्तरेस: लिफ्ट/पॅसेज/जिना, पूर्वेस: खुली जागा.

दक्षिणेस: सी बिल्डिंग, पश्चिमेस: फ्लॅट क्र. ए-२०२

सही/ प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०२.०८.२०२२ इंडियन ओव्हरसीज बँक ठिकाण: मुंबई



स्ट्रेस्ड अकाऊंट डिपार्टमेंट : जीबीसीबी हाऊस, ८९, १ ला मजला, भुलेश्वर, मुंबई – ४०० ००२. दूर. : २६१२८५७१५, १६, १७, १९

संदर्भ क.: जीबीसीबी /आरर्डसी /आरओ /व्हीएनके /एल - /२०२२

सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखित) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत (यापुढे नियम म्हणून उल्लेखित) विक्री सूचना

ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या वर्तीने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खालील निर्देशित मालमत्तांचा ताबा घेण्या भाला होता. ज्याअर्थी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी लिलावांच्या माध्यमातून सदर ॲक्टच्या नियम ८ व [.] अन्वये जशी आहे जेथे आहे व जशी आहे जी आहे तत्त्वावर खालील निर्देशित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्ण घेतला आहे.

कजदार/हमादाराच नाव व पत्ता	स्थावर मालमत्तच विवरण
एकूण थकीत + व्याज	
कर्जदार:	मिळकत क्र. १:
१. टेक्नो क्राट इंजिनिअर्स	अरुधा निवास, प्लॉट क्र. ९६, लेन क्र. ३, हिंदु कॉलनी, दाद
प्रोप्रा. श्री. आरुणी हरिश्चंद्र पाटील आणि	(पूर्व), तळमजला, क्षेत्र मोजमापित: १०२० चौ.फू.
मे. अनुरुप डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड	(श्री. आरुणी हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीचे)
(संचालक: श्री. आरुणी हरिश्चंद्र पाटील)	मिळकत क्र. २:
हमीदार:	अरुधा निवास, प्लॉट क्र. ९६, लेन क्र. ३, हिंदु कॉलनी, दाद
१. श्री. अपुर्वा क्रिष्णा भानडे	(पूर्व), तळमजला, क्षेत्र मोजमापित: १०२० चौ.फू.
२. श्री. प्रदीप अमृतलाल तातडे	(मे. अनुरुप डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे)
थकीत रक्कम : दि. ३१.०७.२०२२रोजीनुसार	मिळकत क्र. ३:
रु. ६,८५,२०,०९२/- अधिक	अरुधा निवास, प्लॉट क्र. ९६, लेन क्र. ३, हिंदु कॉलनी, दाद
०१.०८.२०२२ पासूनचे) व्याजासह महिन्याची	(पूर्व), तळमजला, क्षेत्र मोजमापित: ४६८ चौ.फू.
बाकी, खर्च व मूल्य इ.	(मे. टेक्नो क्राट इंजिनिअर्स यांच्या मालकीचे)
	(सर्व ३ मिळकती श्री. आरुणी हरिश्चंद्र पाटील यांच्य
	मालकीचे)

विक्रीची तारीख : २४.०८.२०२२	विक्रीची वेळ : स. ११.१५ वा.				
तपशील	राखीव मूल्य	इसारा रक्कम ठेव			
मालमत्ता क्र. १	स्. ३,४९,८६,०००/ -	रु. ३४,९८,६००/ - राखीव मूल्याच्या १०%			
मालमत्ता क्र. २	रु. ३,४९,८६,०००/-	रु. ३४,९८,६००/ - राखीव मूल्याच्या १०%			
मालमत्ता क्र. ३	रु. १,६८,५६,०००/-	रु. १६,८५,६००/ - राखीव मूल्याच्या १०%			

लिलावाची विक्री बुधवार दि. २४ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.१५ वाजता दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक ले., दि स्ट्रेस्ड अकाऊंत डिपार्टमेंट, ८९, जीबीसीबी हाऊस, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ येथे करण्यात येईल ्र बोली ऑनलाइन माटर करण्यापर्वी इमारा अनुमत रक्षम (इअर) इलेक्टॉनिक मोइटारे (आरटीजीएम एनईएफटी) माध्यमातून आमचे क्रेडिट खाते क्र : ९४८२३००००२९<mark>, एनपीए खाते मे. अथर्व मेटल्स प्रा. लि</mark> मधील वसुली, आयएफएससी कोड : जीबीसीबी०००००२ अंतर्गत किंवा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक

लि. या नावे धनाकर्षाद्वारे **दि. २३.०८.२०२२ रोजीस सायं. ५.०० वा तत्प्**र्वीपर्यंत सादर करावी. ऑनलाइन टान्सफर तपशिलासमवेत बोली प्रपत्राची प्रत प्राधिकत अधिकारी, दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., ८९, जीबीसीबी हाऊस, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ यांच्याकडे २३.०<mark>८.२०२२ रोजी सायं ५.००</mark> वाजता वा तत्पूर्वीपर्यंत सादर करावी

े. सादर करावयाचे बोली मूल्य हे राखीव मूल्याच्या वर असावे व बोलीदार त्यांचे पुढील प्रस्ताव हे रु. २५०००/ (रु. पंचवीस हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतील. प्रस्ताव/बोली रक्कम हे राखीविकिमतीपेक्षा कमी असल्यार ग्राह्य धरली जाणार नाही. मे. टेक्नो क्राट इंजिनिअर्स (संचालक- आरुणी हरिश्चंद्र पाटील) आणि मे. अनुरुप डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड (संचालक- आरुणी हरिश्चंद्र पाटील) आणि हमीदार यांना याद्वारे कळवण्यात येते की, २४.०८.२०२२ रोजीस लिलावाच्या वेळी हजर रहावे.

 यशस्वी बोलीधारकांने बोलीच्या एकूण रक्कमेच्या २५% रक्कम (याओधीच दिलेल्या इसारा रकमेसरित) बोल याच्या/तिच्या नावे निश्चित झाल्यापासून ४८ तासांच्या आत वर निर्देशित रकाना क्र. २ मध्ये विहित केल्यानुसा सादर करावी लागेल. व उर्वरित खरेदी मुल्याच्या रक्कम त्यांच्या नावे स्वीकती /विक्री निश्चितीच्या तारखेपासन् १। दिवसात जमा करावी लागेल. यामध्ये केसूर झाल्यास इरठेची रक्कम जप्त करण्याचा अधिकार बँकेकडे असेल ६. अयशस्वी बोलीदारांची इरठेची रक्कम ई-लिलाव विक्री प्रक्रिया बंद होण्याच्या तारखेपासून ३ कार्यदिवसात पर केली जाईल

७. विक्री ही बँकेदारे निश्चितीच्या अधीन आहे. कर्जदार /सहकर्जदार /हमीदारांनी विक्री तारखेपवीं संपूर् थकबाकीचे प्रदान केल्यास, विक्री आयोजित केली जाणार नाही.

८. मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे जशी आहे तत्त्व करण्यात येईल व इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यावरील बँक प्रभारांव्यतिरिक्त अन्य प्रभार वा भारासंदर्भात योग्य ती चौकशी करावी व मालमत्तेवरील दावे, दर्जा आदी बाबतीत चौकशी करावी. ऑनलाइन बोली सादरीकरणापश्चात मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात कोणताही विक्री प्रभार भार आदीसंदर्भात कोणताही दाव स्वीकारला जाणार नाही.

९. कोणतीही पर्वसचना न देता व कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे वा रद्द करणे . विक्री स्थिगित/तहकूब/रद्दे करणे किंवा विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार अधोहस्ताक्षरितांकडे आहे व तो त्यांच्या अखत्यारित असेल.

०. खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र, नोंदणीकरण प्रभार, सरकारला देय सर्व वैधानिक देणी तसेच कर व दर तसेच मालमत्तेशी संबंधिथ विद्यमान व भविष्यकालीन देणी यांसमवेत स्टॅम्प ड्युटी प्रभार भरावा लागेल. विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल

११. इच्छुक खरेदीदारांना मालमत्तेचे परीक्षण शनिवार, २० ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.०० ते द्. २.०० या वेळेत करता येऊ शकेल, मालमत्तांच्या परीक्षणासाठी कृषया ६१२८५७१५/६६/१९/२९/४० येथे संपर्क साधावा. बोली प्रपत्रे रु. १००/ – च्या प्रदानावर लिलाव दिनांकास किंवा कोणत्याही कार्यदिवसांत बँकेची स्ट्रेस्ड अकाऊंट्स डिपार्टमेंट, जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ येथून प्राप्त करता येऊ शकतील १२. विक्री ही सरफैसी कायदा, २००२ मध्ये विहित अटी तसेच वरील विहित अटींच्या अधीन आहे. सीक्युरि इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ९ (४) दि. ०४.११.२०१६ पासून सुधारित याअंतर्गत विक्री निश्चित जारी करण्यात येईल

१३. इच्छुक खरेदीदार त्यांची बोली सर्व ३ मिळकतीकरीता किंवा तसेच एक मिळकतीकरीता सादर करु शकत

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदारांकरिता १५ दिवसांची सांविधानिक सूचना तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, तुम्ही विक्रीच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील निर्देशित रकमेचे प्रदान करावे अन्यथा सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत मालमत्तेची विक्री करण्यात येईल. आयोजित लिल इसारा रक्कम ठेवीसमवेत वरील अटी व शर्तींवर सहभाग घेण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य असेल किंवा तुम्ही योग्य ते

ठिकाण : मुंबई पाधिकत अधिकारी दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि तारीख : ०४.०८.२०२२

The spirit of Mumbai is now 93 years old!

www.freepressjournal.in

FREE PRESS JOURNAL

वकोल : चेतन क वसर्व येथील मा श्री एस एस जयस्वात साो, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर यांचे न्यायालयात जाहीर नोटीस

दि.चौ.अर्ज : ६८/२०२२

पुढील तारीख : ०८/०९/२०२२ . Mr. Madhukar Narayan Tanksali . Mr. Rohit Madhukar Tanksali . Mr. Vishal Madhukar Tanksali Mrs. Rachana Utkarsh Shirodka

efore Marriage : Rachana Madhuka oplicant no. 1 to 4 presently residing eside Vasai Municipal Hospital Lane Near G.G. College, Vasai (W), Tal. Vasai Dist. Palghar 401201 अर्जदार अर्जदार

विरुद्ध गैरअर्जदार

ज्यापेक्षा Late Mrs. Madhavi Madhukar Tanksali या तारीख १९ माहे ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्या सुमारास् J.P. Hospital & Diagnostiç Vasai (W), येथे मयत झाले. अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांनी Late Mrs. Madhavi Madhukar Tanksali यांच्य मृत्यूनंतर् वारसा प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्ज केल आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशी वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर ह जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेच्या तारखेपासून एक महिन्याचे आत किंवा दि.०८/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टीत हजर होउन आपल्या हरकत कळवाच्या. या जाहीरनाम्यावरुन असे कळविण्या येते की, जर सदरहू मुदतीत कुणी योग्य हरकती दाखविल्या तर सदरहू कोर्ट अजेदार यांचे हक्काबद्दर गलीच परावा घेउने त्याचा हक्क शाबीत दिसल्या त्याला सदरह Late Mrs. Madhavi Madhuka Tanksali यांचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल आज दिनांक ०४ माहे ऑगस्ट २०२२ रोजी माझ्य



सही/

ONIDA मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय

--नोंदणीकृत कार्यालय : ओनिडा हाऊस, जी - १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन क्र. : L32300MH1981PLC023637 वेबसाइट : www.onida.com

			(
		तिमाही अखेर				
तपशील	३०.०६.२०२२	39.03.7077	३०.०६.२०२१	39.03.7077		
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
परिचालनातून एकूण उत्पन्न	38,464	२४,६७२	१७,४८१	१,१९,७५०		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	83	(४४१)	(६८१)	(२९५)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	83	(२,१५३)	(६८१)	(२,००७)		
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	83	(२,१५३)	(६८१)	(२,००७)		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश		(२,१५०)	(६८८)	(२,०२६)		
याचा समावश प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	३८ २,३११	२,३११	(422) २,३११	(२,०२६) २,३११		
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				१८,०१४		
उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)						
मूलभूत सौम्यीकृत	0,0? 0,0?	(\$7.0) (\$7.0)	(०.२९) (०.२९)	(৩১,০) (৩১,০)		
from .						

वरील विवरण हे सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वितीय निकलांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. वितीय निकलांच्या संपूर्ण प्रारूव बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.onida.com वरही उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित जी. एल. मिरचंदानी ठिकाण : मुंबई दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN: L28910MH1971PLC015119) Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 Tele: 022-22828933 /22821486, Fax: 022-66365964

eretarial@amforgeindustries.com, Web: www.amforgeindia.in STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022 (Re. In Lakha)

Sr.	Particulars	a	Year Ended		
No.	r ai tiouigi p	30 th June, 2022	31st March, 2022	30 th June, 2021	31st March, 2022
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
l.	Revenue from operations	-	_	-	-
	Other Income	65.73	67.49	65.98	270.37
	Total Income	65.73	67.49	65.98	270.37
II.	Expenditure				
	a) Cost of Material Consumed / Purchases of Traded Goods	-	-	-	-
	b) Employee Benefit Expenses	4.90	6.63	5.14	23.79
	c) Finance Cost	8.58	7.12	7.51	27.68
	d) Depreciation/Amortisation Expenses	8.31	8.55	11.67	43.72
	e) Other Expenses	38.17	35.46	24.47	116.06
	Total Expenses	59.96	57.76	48.79	211.25
III.	Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II)	5.77	9.73	17.19	59.12
IV.	Exceptional Items - Loss / (Gains)	-		-	
V.	Profit / (Loss) before tax (III - IV)	5.77	9.73	17.19	59.12
VI.	Tax expenses				
	a) Current Taxation	1.36	0.18	2.70	8.69
	b) Deferred Tax	-	(111.72)	-	(111.72)
	c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	-		-	-
VII.	Net Profit / (Loss) for the period from Continuing Operations(V-VI)	4.41	121.27	14.49	162.15
VIII.	Profit / (Loss) from discontinued operations	-	-		-
IX.	Tax Expense of discontinued operations				
X.	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax) (VIII - IX)	-	-	-	-
XI.	Net Profit / (Loss) for the period (VII +X)	4.41	121.27	14.49	162.15
XII.	Other Comprehensive Income	-	-	-	-
Α	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss				-
	(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss				-
В	Items that will be reclassified to Profit & Loss				
	Income Tax relating to items that will be reclassified to Profit & Loss				
XIII.	Total Comprehensive Income (XI + XII)	4.41	121.27	14.49	162.15
	(i) Paid up Equity Capital (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)				287.74
	(ii) Other Equity				941.82
XIV.	Earning Per Equity Share (for continuing operations)				
	a) Basic	0.03	0.84	0.10	1.13
	b) Diluted	0.03	0.84	0.10	1.13
XV.	Earning Per Equity Share (for discontinued operations)				
	a) Basic	-	-	-	-
	b) Diluted	-	-	-	-
XVI.	Earning Per Equity Share (for discontinued and continuing operations)				
	a) Basic	0.03	0.84	0.10	1.13
	b) Diluted	0.03	0.84	0.10	1.13

AS - 108, are not applicable

Provision for current tax is provided on MAT basis for Rs. 1.36 lakhs (P Y 2.70 lakhs) and provision for Deferred Tax Liability(net) will be provided at the end of the current financial year, in accordance with the Ind AS - 12, Income Taxes.

The above results have been reviewed by the Audit Committee and Limited Review of the results for the quarter ended 30th June, 2022, pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 20 the Statutory Auditors and approved by the Board of Directors at their meeting held on 5th August, 2022.

The financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the website of the Company (www.amforgeindia.in) and on Stock Exchange (www.bseindla.com).

The Company, based on its last audited annual financial statements, is required to be registered as a Non-Banking Finance Company (NBFC) under section 45-IA of the Reserve Bank of India Act, 1934 and is in the process of complying with the requirements for the

The Previous period's figures have been regrouped/ rearranged wherever necessary

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited

Place: Mumbai Date : 5th August, 2018

Managing Director DIN - 07893177

Fullerton Fullerton India Credit Company Limited

निगम कार्यालय: सुप्रीम बिझनेस पार्क, मजले 5 आणि 6, बी विंग, पवई, मुंबई 400 076 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8(1) अन्वये)

मुंबई, शनिवार, ६ ऑगस्ट २०२२ | नव शिक्ति २१

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय मेघ टॉवर्स, 3 रा मजला, ओल्ड क्र. 307, न्यू क्र. 165, पुनमली हाय रोड, मधुरावोयल, चेन्नई, तमिळनाडू–600095 आणि कॉर्पोरेट कार्यालय येथे मजला 6, बी विंग, सुप्रिम आयटी पार्क, सुप्रीम सिटी, लेक कॅसल मार्ग, पवई, मुंबई 400 076 चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्र्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002(54 सन 2002) आणि कलम 13 (12) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसीमेंट) रूल्स, 2002 सहवाचता नियम 3 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमूद तारखेस **मागणी सूचना** जारी करून खालील कर्जदार यांस सूचनेतील नमूद आणि येथे खालीदेखील नमूद असलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून 60 दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास खालील कर्जदार असमर्थ ठरल्याने, खालील कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात मिळकतीचा ताबा कलम 13 च्या उप-कलम (4) अंतर्गत सहवाचता सिनयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 अन्वये येथे खालील नमूद तारखारोजीस घेतला आहे

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	<u>मागणी सूचना तारीख</u> रक्कम	गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन	कञ्जाची तारीख कञ्जाचा प्रकार	
1) विजय ज्वेलसं 2) हिर्तेद्रकुमार धरमचंद जैन 3) मधु हिर्तेद्रकुमार जैन (कर्ज खाते क्रमांक: 172901310413277)	28.02.2022 आणि रु. 97,41,323/— (रुपये सत्याण्णव लाख एकेचाळीस हजार तीनशे तेवीस मात्र) 27-01-2022 रोजीस	प्लॉट क्र. 117, धरम व्हिला रो हाऊस, सेक्टर 16ए, फेज 3, गणेश गहीं, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई – 400706 मोजमापित 431 ची. फू. बिल्ट-अप क्षेत्र धारक मिळकतीचे ते सर्व माण आणि विमाग. पूर्व – अंतर्गत स्ता, पश्चिम – रो हाऊस, उत्तर – रो हाऊस, दक्षिण – रो हाऊस.	<u>04-08-2022</u> (सांकेतिक कब्जा)	
1) सुरेंद्र चंद्रकांत राणे 2) स्नेहल सुरेंद्र राणे 3) मे. अंकित केटरमें आणि डेकोरेटर्स 4) अंकित सुरेंद्र राणे (कर्ज खाते क्रमांक: 1729013020202922, 172923010489267)	<u>06.04.2022</u> आणि रु. 46,75,853/ – (रुपये सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार आठरो त्रेपन्न मात्र) 05-04-2022 रोजीस	क्र. ए-101, मोजमापित 515 चौ. फू. चंद्रेश हाईट्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, गाव खारीगाव जैसल पार्क, भाईतर (पूर्व), ठाणे - 401105 धारक मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग. उत्तर - जिवराज हॉस्पिटल, दक्षिण - जैसल पार्क, पूर्व - जैन मंदिर, पश्चिम - इंद्रवरुण हॉल.	<u>05-08-2022</u> (सांकेतिक कब्जा)	
1) मैत्री गोल्ड 2) दिनेश एम जैन 3) ललिता डी जैन 4) हर्ष दिनेश कछरा जैन (कर्ज खाते क्रमांक: 172901310404363)	06.04.2022 अणि रु. 45,12,912/ - (रुपये पंचेचाळीस लाख बारा हजार नऊरो बारा मात्र) 05-04-2022 रोजीस	सर्व्हें क्र. 113, सोना एंटरप्राईजेस कॉलनी, विक्रोळी पूर्व, मुंबई - 400083 येथे स्थित टेनेमेंट क्र. 2887 मोजमापित 234.91 ची. फू. चटई क्षेत्र, चाळ क्र. 192, टागोर नगर, ग्रुप क्र. 8-बी.	<u>04-08-2022</u> (सांकेतिक कञ्जा)	
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला				

कोणताही व्यवहार हा फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडच्या येथे वर नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम 13 च्या उप-कलम (8) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून जाते.

सही/- प्राधिकृत अधिकारी फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

O ICICI PRLDENTIAL 13

MUTUAL FUND

देनांक : 06.08.2022 ठिकाण : मुंबई

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Exports & Services Fund, ICICI Prudential Technology Fund, ICICI Prudential Focused Equity Fund and ICICI Prudential Pharma Healthcare and Diagnostics (P.H.D) Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on August 11, 2022*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 4, 2022 (₹ Per unit)				
CICI Prudential Exports & Services Fund						
IDCW	2.75	29.67				
Direct Plan – IDCW	2.75	50.79				
ICICI Prudential Technology Fund						
IDCW	5.30	61.49				
Direct Plan – IDCW	5.30	109.04				
ICICI Prudential Focused Equity Fund						
IDCW	2.00	20.95				
Direct Plan – IDCW	2.00	38.20				
ICICI Prudential Pharma Healthcare and Diagnostics (P.H.D) Fund						
IDCW	1.40	16.01				
Direct Plan – IDCW	1.40	16.93				

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date : August 5, 2022 **Authorised Signatory**

No. 003/08/2022

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड

नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी-विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५१, भारत दर क्र. ०२२-६१३५४८००, फॅक्स: ०२२-६१३५४८०१, ईमेल: investerrelations@mswil.motherson.com, वेबसाइट: www.mswil.motherson.com सीआयएन - एल२९३०६एमएच२०२०पीएलसी३४१३२६

३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

रू. कोटीत

तपशील			संपलेले वर्ष			
		३०/०६/२०२२	३१/०३/२०२२	३०/०६/२०२१	३१/०३/२०२२	
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,६७०.९४	१,६६१.५२	१,११३.८७	५,६३४.९८	
7	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्व)	१७५.९३	१४१.६८	१०५.८६	६२६.२८	
, ३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	१७५.९३	७६.२७	१०५.८६	५६०.८७	
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	१२५.९६	४६.४२	\$3.50	४१०.६७	
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात)	१२८.२६	४२.८१	७८.४६	४०४.८७	
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात समाविष्ट)				<u>. </u>	
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १/- चे)	३१५.७९	३१५.७९	०.५०	३१५.७९	
૭	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				७९८.८१	
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत - (अवार्षिक)	0,80	०.१५	०.२५	१.३०	

टीपा:

एलओडीआर नियमावलीच्या नियमावली ३३ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय ए) निकालाचे तपशीलवार स्वरूपातील निष्कर्ष वर दिले आहेत. तिमाही वित्तीय निकालाचे संपूर्ण स्वरूप शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि संस्थेत सूचीबद्ध आहेत (www.nseindia.com, www.bseindia.com आणि www.mswil.motherson.com)

सन्मानीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ("सन्मानीय एनसीएलटी") यांनी डिसेंबर २२, २०२१ रोजीच्या आदेशाद्वारे, सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड (पूर्वीचे मदरसन सुमी सिस्टिम्स लिमिटेड) (एसएएमआयएल), कंपनी, पूर्वींचे सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारकदरम्यान एकत्रिकरण आणि व्यवस्थापनाची संयुक्त योजना (योजना) संमत केली आहे. अन्य गोष्टींसह योजना ही कंपनीत एसएएमआयएलकडून डॉमेस्टिक वायरिंग हार्नेसस (डीडब्ल्यूएच)चे अनुक्रमे डिमर्ज केली. कंपनीने योजनेत विहीत केलेल्या लेखा आणि संबंधित लेखा स्टॅंडर्डनुसार डिसेंबर ३१, २०२१ रोजी वरीलनमूद डिमर्जरवर प्रभावी ठरवले. योजनेप्रमाणे, कंपनीद्वारे निश्चित करण्यात आलेल्या नोंद तारखेरोजी जानेवारी १९, २०२२ रोजी एसएएमआयएलच्या भागधारकांना प्रत्येकी भारतीय रू. १/- च्या दर्शनी मूल्याच्या एसएएमआयएलच्या प्रत्येकी १ समभागाकरिता प्रत्येकी भारतीय रू. १/ - च्या दर्शनी मूल्याच्या कंपनीच्या १ समभागाच्या रेशोत कंपनीद्वारे भारतीय रू. १/ - च्या

दर्शनी मूल्याचे ३,१५७,९३४,२३७ समभाग वाटले आहेत.

वित्त निष्कर्षामधील कालावधी करिता प्रति समभाग प्राप्ती (मूल्यभूत आणि सौम्यिकृत) वरील टीप बी) मध्ये नमूद प्रमाणे समभाग च्या जारीनंतर प्रभाव विचारत घेवून आणि गणना केली आहे.

डी) ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकडे आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या व्यवस्थापनाने प्रमाणित वर्षापासून आजपर्यंतचे आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत ज्यांचे लेखापरिक्षण आणि मर्यादित पुनरावलोकन अधीन नव्हते.

ई) आवश्यक तेथे मागील वर्षाचे / कालावधीचे आकडे पुनर्वर्गीकृत / पुनर्गिठत / पुनर्स्थित केले गेले आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडकरिता

सही/-

व्ही. सी. सेहगल

अध्यक्ष

स्थळ: नोएडा तारीखः ऑगस्ट ०५, २०२२

Proud to be part of samvardhana motherson